

**प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास
प्रकल्प, किनवट यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय
आश्रमशाळा सहस्रकुंड, ता.किनवट,जि.नांदेड
येथील इमारत दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास
प्रशासकीय मान्यता देण्याबाबत....**

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन निर्णय क्रमांक : शा.आदु-२०१०/प्र.क्र.३६८/का.१३

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक : १९ ऑक्टोबर, २०१०.

वाचा- आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांचे पत्र क्रमांक इमा.-१०/प्रक्र-०२/का/८(३),
दिनांक १७ मे २०१०.

शासन निर्णय : आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांनी त्यांच्या उपरोक्त दिनांक १७ मे २०१०
च्या पत्रान्वये प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट यांच्या
कार्यक्षेत्रातील शासकीय आश्रमशाळा सहस्रकुंड, ता.किनवट, जि.नांदेड येथील इमारत
दुरुस्तीच्या रु.२४,९८,३७८/- इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याकरीता
शासनास सादर केले आहे. सदर कामास प्रशासकीय मान्यता देण्याच्या अनुषंगाने उपरोक्त
आश्रमशाळेचे अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात
आले होते.

२. सदर अंदाजपत्रक संबंधित शाखा अभियंता, यांनी तयार केले असून सहायक
अभियंता, श्रेणी-१ सार्वजनिक बांधकाम उप विभाग, क्र.१ किनवट यांनी तपासले आहे. तसेच
मुख्याध्यापक, शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा, सहस्रकुंड, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प, किनवट, सहायक अभियंता, श्रेणी-१ सार्वजनिक बांधकाम उप
विभाग, क्र.१ किनवट व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, भोकर जि.नांदेड यांनी
साक्षांकित केले आहे.

३. सदर अंदाजपत्रक सन २००८-०९ च्या दरसूचीवर आधारित आहे. सार्वजनिक बांधकाम
विभागाने अंदाजपत्रकास पुढील अटीच्या अधीन राहून तांत्रिक मान्यता दिली आहे.

अट :-

१) अंदाजपत्रकातील विद्युतीकरण व पाणीपुरवठयाची तरतूद ढोखळ असून काम
करतेवेळी विस्तृत अंदाजपत्रक तयार करूनच काम करण्यात यावे.

सदर काम दुरुस्तीचे असून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
किनवट यांचे कार्यक्षेत्रातील उपरोक्त शाळेच्या इमारत दुरुस्तीच्या रु.२४,९८,३७८/- (रुपये चोवीस

अड्डयान्नव हजार तीनशे अड्डयात्तर फक्त) इतक्या रकमेस उपरोक्त अटीच्या अधीन राहुन प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.


४. मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी सु मोठो रिट याचिका क्र.१४२०/२००८ प्रकरणी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार शासकीय आश्रमशाळांमध्ये चांगल्या सोयीसुविधा पुरविणे आवश्यक आहे. सदर काम सुरु होण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यावर त्याचे व्हीडीओ शुटींग करून त्याची सी.डी.शासनास सादर करण्यात यावी. ।

५. सदर दुरुस्तीचा खर्च स. २०१०-११' या वर्षाकरिता मंजूर असलेल्या तरतूदीमधून भागविण्यात यावा.

६. शासन निर्णय, वित्त विभाग क्र.विअप्र-१०.०८/प्र.क्र.७०/२००८/विनियम, दिनांक १५ मे, २००९ मधील वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८, भाग-पहिला, उपविभाग-पाच मधील अ.क्र.१ व सा.बां.विभाग नियम पुस्तिकेतील परिच्छेद १३४ नुसार प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१०१०१९१५४७३४००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,



(ला.रा.गुजर.)

अवर सचिव

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर.

अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नागपूर.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट.

महालेखापाल (लेखा परिक्षा), (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई.

महालेखापाल (लेखा परिक्षा), (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, नागपूर.

जिल्हा कोषागार अधिकारी, नांदेड.

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, भोकर.

सहायक अभियंता, श्रेणी-१ सार्वजनिक बांधकाम उप विभाग, क्र.१ किनवट.

कक्ष अधिकारी (का.६), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

निवड नस्ती (का.१३), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.